

१) वखार पावतीवर मालतारण योजनेच्या अटी व शर्ती

कर्ज मर्यादा :-

वखार पावतीचे मालतारण कर्ज वितरण करतांना पावतीवर असलेली मालाची किंमत त्यादिवशीचे प्रत्यक्षातील बाजारमुल्य व यात जी रक्कम कमी असेल त्याचे ७० टक्के रक्कमे पर्यंतचे कर्ज १ वर्ष मर्यादे करीता वितरण करता येईल. कर्जमंजुर प्रकरणाचे मंजुरी मर्यादा रु. ५.०० लाख पर्यंत राहिल.

कर्जव्याजदर :-

वखार पावतीवर मालतारण कर्ज रु. ५.०० लाख पर्यंतचे कर्जाकरीता ११.५०% व रु. ५.०० लाखाचे वरील कर्जाकरीता ११.०० % व्याज आकारणी करण्यांत येईल.

कर्ज प्रकरणासोबत घ्यावयाची कागदपत्रे

अ) आधार कार्ड

आ) पॅन कार्ड

इ) तारण ठेवलेला मालाची गोदाम पावती

२) वखार पावतीवर मालतारण कर्ज घेणारे कर्जदारांकरीता माहिती

१) सदर माल हा गोदामामध्ये ठेवतांना सर्व कायदेशीर तरतूदीचे पालन मी केले असून, जिवनावश्यक वस्तु अधिनियमाप्रमाणे आवश्यक त्या सर्व तरतूदीचे मी पालन केले आहे.

२) गोदाम पावती कर्ज योजनेअंतर्गत ठेवलेला माल हा पूर्णपणे माझे मालकीचा असून सदर मालामध्ये माझे शिवाय इतर कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, लिखित अलिखित हक्क संबंध नाही. या ठेवलेल्या मालाबाबत गोदाम पावती योजनेअंतर्गत ठेवलेल्या मालाचे मालकी हक्काबाबत त्याचप्रमाणे शासकीय धोरणाचे, कायद्याचे कोणतेही उल्लंघन झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी व्यक्तीशः माझी राहिल. त्याचा निपटारा करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी माझेवर राहिल. अशा परिस्थितीमध्ये बँकेला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास, त्याची संपूर्ण खर्च व नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी पूर्णपणे माझेवर राहिल.

३) कोणत्याही कारणाने गोदाम पावती योजने अंतर्गत घेतलेल्या कर्जाच्या वसुलीकरीता गोदाम पावती योजने अंतर्गत ठेवलेल्या मालापासून कर्ज रक्कम वसुल न झाल्यास त्याकरीता माझी वैयक्तिक मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा अधिकार बँकेस राहिल. अशा प्रकारचे कारवाईमध्ये हरकत उपस्थित करण्याचा अधिकार अथवा माझे वारसदार यांना राहणार नाही.

४) गोदामात माल ठेवतांना ज्या गोदामात माल ठेवायचा आहे त्या गोदामाची पाहणी करून गोदाम पावती योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेला माल हा सदर गोदामामध्ये माल ठेवण्याकरीता योग्य आहे याची खातरजमा मी करून घेतली आहे. त्याचप्रमाणे माल गोदामात ठेवल्यानंतर सदरचा माल हा व्यवस्थितीत व सुरक्षित राहिल याची देखील मी खातरजमा करून घेतली आहे.

- ५)गोदाम पावती योजनेअंतर्गत तारण ठेवलेला माल हा मुदतीचे आत कर्जाचा भरणा करून सोडवून घेऊन जाईल. मात्र यामध्ये मी कोणताही कसुर केल्यास सदरचा माल न्यायालयाचे हस्तक्षेपाशिवाय लिलावाद्वारे विल्हेवाट लावण्याचा संपूर्ण अधिकार हा बँकेस प्राप्त होईल. व सदर लिलावामधून बँकेच्या कर्जाची संपूर्ण वसुली न झाल्यास उर्वरीत कर्जाचे वसुली करिता माझी स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा अधिकार बँकेस राहिल.
- ६)मला प्राप्त असलेला परवाना मर्यादे व्यतीरिक्त धान्याचा साठा मी अन्य कुठेही केलेला नाही व करणार नाही, तसे आढळल्यास त्यासंबंधी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी माझी राहिल.
- ७)मी आपल्या बँकेला तारण दिलेल्या मालाच्या व त्यापोटी मला दिलेल्या कर्जास तारण ठेवून जर बँकेला त्यावर इतर दुसऱ्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे असल्यास त्यास माझी पुर्ण संमती राहिल अथवा हरकत राहणार नाही.
- ८)मी तारण ठेवलेला माल जर निर्धारित केलेल्या मुदतीच्या आत सोडवून नेऊ शकलो नाही व त्यापासून बँकेला नुकसान पोहचणार असेल किंवा नुकसानीची संभावना निर्माण होत असल्यास सदर मालाची संस्थेने विक्री केल्यास माझी काहीही हरकत राहणार नाही.
- ९)सदरचे संमतीपत्र हे मी वाचुन व समजुन घेतले असून, यामधील अटी व शर्ती मला मान्य असल्याने त्यावर आज रोजी साक्षीदारासमक्ष सही केली आहे.
- १०)गोदामामध्ये वातावरणामधील तापमाण कमी अधिक करण्याबाबत कोणतीही सुविधा नाही याची मला सदर माल गोदामांत ठेवतांनाच देण्यांत आली आहे.
- ११)गोदामात ज्या स्थितीत माल ठेवला आहे त्या स्थितीत माल सुरक्षीत राहिल याची मला खात्री आहे. माल वातावरणातील बदलामुळे त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे गोदामातील मालाचे नुकसान झाल्यास मालाचे गुणवत्तेवर कोणताही विपरीत परिणाम झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझी राहिल अशा संपूर्ण परिस्थितीत बँकेविरूद्ध नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार मला राहणार नाही.
- १२)मालतारण कर्जाच्या वसुलीकरीता बँकेतील इतर ठेवीतून कर्जवसुली देता येणार नाही.
- १३)वखार पावतीवर माल तारण वितरण करतांना ठरविलेल्या धोरणाचे अटी व शर्तीप्रमाणे कर्ज प्रकरणाकरीता आवश्यक असलेल्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.